

# HDFC Bank raises \$1 bn in maiden AT-1 bond issue

This is the largest such issuance by an Indian bank, a statement from the lender said

PRESS TRUST OF INDIA  
Mumbai, August 19



**HDFC BANK** On Thursday said it has raised \$1 billion in its maiden AT-1 bond issue from global investors at a tight pricing, in a deal that will help allay fears over the capital raising instrument for lenders in the country.

The largest private sector lender managed to get a final pricing of 3.7% on the coupon as against an initial guidance of 4.125%, while the final subscriptions stood at \$3.2 billion, arrangers to the issue said.

The issue is the first such by any bank after outstanding debt of ₹8,400 crore raised by Yes Bank through the same instrument was written off in March 2020 as part of the

lender's bailout backed by the RBI, which had led to concerns about the instrument itself.

"This is a mark of the faith they have in brand HDFC Bank and its prudent and robust business model," we believe that this successful issuance will set the road for other Indian players looking to raise AT-1 bonds in the overseas markets," it's treasurer Ashish Parthasarathy said.

The AT-1 notes will be listed on the India International Exchange (IFSC).

"Given the huge interest from investors across the US, Asia and EMEA, the bond attracted the lowest ever

**Bonds were sold to qualified institutional buyers in reliance on Rule 144A, and outside the US in offshore transactions in reliance on Regulation S**

investors, the arrangers said. Orders began flowing in as soon as it announced the initial pricing guidance and had touched up to ₹4.4 billion by the time it announced the final pricing of 3.7%, they said.

The arrangers, which also included HSBC, Standard Chartered, Citic and Barclays, had on Wednesday said Singaporean investor GIC and US-based Fidelity and Blackrock were among those who had subscribed to the issue.

The bonds were sold to qualified institutional buyers in reliance on Rule 144A and outside the US in offshore transactions in reliance on Regulation S, the bank said.

The lender's statement said this is the largest such issuance by an Indian bank.

# Maharashtra completes 92% kharif sowing ops

FE BUREAU  
Pune, August 19

**FARMERS IN MAHARASHTRA** have completed sowing on 139.10 lakh hectares for the current kharif season, which adds up to 92% of the total sowing operations, according to the latest sowing report of the Department of Agriculture. The average area under kharif crops in the state is 151.33 lakh hectares along with sugarcane.

Last year, the state had completed sowing on nearly 137.23 lakh hectares by August 10. Excluding sugarcane, the sown area was around 136.01 lakh hectares, accounting for nearly 95.80% of the total sowing operations.

According to the report, crops have been damaged in Konkan, Kolhapur, Amravati, and Nagpur divisions. Due to longbreaks in monsoon and subsequent heavy rains, there have been attacks of various pests and diseases.

Soybean growers, especially in Marathwada, are concerned about mosaic virus, as well as infestation of pink and American bollworm.

The agriculture department has issued advisories for preventive measures to be taken to tackle the pest problem. Soybean growers from Amravati, Latur and Osmanabad districts have reported the attack of mosaic virus. Maize farmers in the state have also faced fall armyworm infestation.

# Oil slumps more than 3%, hits lows of May

STEPHANIE KELLY  
New York, August 19



**OIL PRICES SKIDDED** ON Thursday for a sixth session, hitting lows not seen since May, pressured by a stronger US dollar and concerns about weaker demand as COVID-19 cases rise.

The oil market rallied throughout the first half of 2021, but the newest wave of coronavirus infections throughout the world has sapped global travel and threatens economic activity. That comes just as major oil producers are readying supply increases and as US drilling activity edges up.

"There seems to be a lot of people getting spooked out of long positions," said Phil Flynn, analyst at Price Futures Group. Brent crude was down \$2.42, or 3.6%, to \$65.82 a barrel by 11:32 am EDT (15:32 GMT), after touching \$65.57, lowest since May 21. The West Intermediate (WTI) fell \$2.54, or 3.9%, to \$62.67 a barrel. It fell earlier to \$62.41 a barrel, lowest since May 21.

Both benchmarks have declined for six days in a row, the longest losing streak since February 2020. Volumes on Thursday were relatively light, considering the magnitude of the sell-off, said Flynn. Brent volumes were just under 250,000 contracts, while volumes for the most-active WTI contract were around 310,000.

The Delta variant in areas of low vaccination is driving transmission of COVID-19, the World Health Organization said. Coronavirus-related deaths have spiked in the US over the past month.

The US dollar hit a nine-month high on Thursday after Federal Reserve meeting minutes showed policymakers are considering reducing pandemic-era stimulus this year. A rising US dollar makes green-back-denominated oil more expensive for holders of other currencies. —REUTERS

# CCI may need to procure much less as prices likely to rule above MSP

NANDA KASABE  
Pune, August 19

**THE COTTON CORPORATION** of India (CCI) may be required to procure minimal amount of cotton in the 2021-22 season, as kapas prices are likely to rule above the minimum support prices (MSP) for a better part of the season. Procurement may be required during the peak season when prices drop below the MSP, top officials of the corporation said.

As against 92 lakh bales that was procured in the 2020-21 season, the CCI may not be required to procure more than 30 lakh bales for the new season, Pradeep Kumar Agarwal, CMD of the CCI, told FE. Strong demand for cotton and depleting stocks, in addition to 10% import duty levied on cotton, have caused prices to rise to ₹6,500-7,000/quintal at the start of the season.



Although the area under coverage has gone down by 6-8%, from 1.33 lakh hectares last year to 1.25 lakh hectares in the current season, cotton production will still be high because of good rains and may touch 350-360 lakh bales. As per CPC data, the 2020-21 season began with an opening stock of 1.20 lakh bales and the crop size was 371 lakh bales with 11 lakh bales of imports, leading to a total supply of 502 lakh bales. The new season may begin with an opening stock of 60-70 lakh bales.

"CCI will be present in the market to ensure that the farmer does not sell in distress. Intervention may be required only during the peak season in December when arrivals are high and prices may fall below MSP. The CCI may then be required to intervene for a short period of 15-20 days, especially in far flung rural areas where there are no buyers," Agarwal said.

The procurement may not go above 30 lakh bales. Meanwhile, cotton arrivals have begun in the north in a small way, with 800-2,000 bales being brought to the market on a daily basis and these are not meeting the quality parameters of the corporation, the CCI chief said. "Significantly, this season along with kapas prices, cotton seed prices are also ruling high and promise good returns to farmers. Seed prices have gone up to ₹4,500-5,000 per quintal as against ₹2,500 a year ago," he said.

**VEDANTA LIMITED**  
CIN: L13209MH1965PLC291394  
Regd. Office: Vedanta Limited, 1<sup>st</sup> Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, AAI Projects, Chakala (Andheri East), Mumbai - 400 093  
Phone No.: +91-22-68454030; Fax: +91-22-68424530; Website: www.vedantalimited.com

**NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS**

**Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF)**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(b) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unclaimed/unpaid for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF").

As per the Rules, the individual notices required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares, are being sent to their registered addresses. Full details of such shareholders and their shares including the unclaimed/unpaid dividend which are due for transfer to the IEPF are made available on the website of the Company i.e. www.vedantalimited.com.

Accordingly, it is requested to the shareholders of the Company to claim said unclaimed amount lying with the Company and/or through the Company's Registrar & Transfer Agent, M/s KFin Technologies Private Limited (KFin) towards claiming the unclaimed/unpaid dividend from the Financial Year 2014-15 onwards.

In case the Company does not receive any claim from the concerned shareholder by **October 31, 2021**, or such other date as may be extended, the Company, with a view to comply with the requirements as set out in the Rules, shall transfer the shares and unpaid/unclaimed amount to the IEPF Authority without any further notice as per the procedure laid by IEPF Authority.

**In case the shares are held:**

- In Physical form:** The Company shall issue new share certificate(s) in lieu of the original held by you for the purpose of transfer to IEPF as per the Rules. Subsequently, the original share certificate(s) in name of the respective shareholder(s) shall stand cancelled and shall be deemed non-negotiable.
- In Demat form:** The Company shall directly transfer the shares to the Demat account of IEPF Authority by way of corporate action executed with the help of the Depositories.

The concerned shareholders may note that they can claim such transferred shares along with the dividend(s) from the IEPF Authority by submitting an online application in IEPF-5 Form and complying with the necessary procedures as prescribed by the Rules on the website of www.iefpf.gov.in.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount / shares transferred to IEPF pursuant to the Rules.

For any queries on the subject matter,

- You may contact the Registrar & Transfer Agent(s): M/s KFin Technologies Private Limited, Unit: Vedanta Limited, Selenium Building, Tower-8, Plot 31-32, Financial District, Gachibowli, Nanamanguda, Hyderabad - 500 032. Tel: +91 40 67162222; Email: id@kfininfobroker.com
- Members may also write to the Company at the registered office or send an e-mail to [comp.sec@vedanta.com](mailto:comp.sec@vedanta.com).

For Vedanta Limited  
Prema Halwasya  
Company Secretary & Compliance Officer  
ACS 20856

Place: New Delhi  
Date: August 20, 2021

**FORM A  
PUBLIC ASSIGNMENT**  
(Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF  
AVANTHA POWER & INFRASTRUCTURE LIMITED**

1. Name of Corporate Debtor	Avantha Power & Infrastructure Limited
2. Date of Incorporation of Corporate Debtor	July 20, 2005
3. Authority under which Corporate Debtor is Incorporated / Registered	Registrar of Companies, Delhi Registration No: 684411
4. Corporate Identity Number / Limited Liability Identification Number of Corporate Debtor	U40101HR2005PLC094411
5. Address of the Registered Office and Principal Office (if Any) of Corporate Debtor	<b>Registered Office:</b> Ground Floor, Tower C, First India Place, Mehrauli, Gurgaon Road, Gurgaon, Haryana - 122002. <b>Principal Office:</b> Unit No. 307, Third Floor, A&W Tower, IFCO Chowk, Gurgaon, Haryana - 122002.
6. Insolvency Commencement Date in respect of Corporate Debtor	August 18, 2021 (Vide Order No. CP (IB) No. 1417/NCLT/IAHM/2019; Date of Pronouncement of Order: August 16, 2021; updated on August 17, 2021)
7. Estimated Date of Closure of Insolvency Resolution Process	February 11, 2022
8. Name and Registration Number of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional	<b>Name:</b> Mr. Srikanth Dwaraknath <b>IBBI Registration Number:</b> IBB/IN-001/1P-P00057/2017-18/10135
9. Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	<b>Registered Address:</b> 105, Power Plaza, Lane-7, Korgaon Park, Pune, Maharashtra - 411001. <b>Registered Email Address:</b> <a href="mailto:srikanth.dwaraknath@gmail.com">srikanth.dwaraknath@gmail.com</a>
10. Address and e-mail Address to be used for correspondence with the Interim Resolution Professional	<b>Address for Correspondence of Claims:</b> Think Capital Insolvency Professionals LLP, 1011-1012, Dalalal Tower, Free Press, Journal Road, 211, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India. <b>Email Id for Correspondence on Claims:</b> <a href="mailto:irp.ap@gmail.com">irp.ap@gmail.com</a>
11. Last Date for Submission of Claims	August 30, 2021
12. Class of Creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Name of Insolvency Professionals, identified to act as Authorized Representatives of Creditors in a class (These names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) <a href="http://www.ibbi.gov.in">www.ibbi.gov.in</a> (b) Not Applicable.

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench has ordered the commencement of Corporate Insolvency Resolution Process of the Avantha Power & Infrastructure Limited on August 16, 2021 vide Order No. CP (IB) No. 1417/NCLT/IAHM/2019 (date of pronouncement of order August 16, 2021; updated on August 17, 2021).

The creditors of Avantha Power & Infrastructure Limited are hereby called upon to submit their claims with proof, on or before August 30, 2021, to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10.

The Financial Creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claim with proof in person, by post or by electronic means.

The proof of claims to be submitted by way of the following specified forms and documentary proof in support of claim:

- Form B - For Proof of claim by Operational Creditors except Workmen and Employees
- Form C - For Proof of claim by Financial Creditors
- Form D - For Proof of claim by Workmen or an Employee
- Form E - For Proof of claim by Authorized Representative of Workman and Employees
- Form F - For Proof of claim by Creditors other than Financial Creditors and Operational Creditors

The above-mentioned forms can be downloaded from the website [www.ibbi.gov.in](http://www.ibbi.gov.in) of the Insolvency and Bankruptcy Board of India. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-  
**Srikanth Dwaraknath**  
Interim Resolution Professional  
IBBI/IN-001/1P-P00057/2017-18/10135

Date: August 19, 2021  
Place: Pune

**BGR ENERGY SYSTEMS LIMITED**

**Registered Office:** A-5 Panamburam Industrial Estate, Ramnagar, Noida, Sakaraj, Block, Noida, Uttar Pradesh, India - 201401  
**Phone:** +91 22 27948249 **Email:** [compliance@bgrenergy.com](mailto:compliance@bgrenergy.com) **Corporate Identity Number:** L410106AP1985PLC05318

**NOTICE**

The members may kindly note the following information:

- The cut-off date for reckoning the members for the purpose of e-voting is September 10, 2021.
- The remote e-voting will commence on September 14, 2021 at 9.00 a.m. and concludes on September 16, 2021 at 5.00 p.m. and the remote e-voting shall not be allowed after 5.00 p.m. on September 16, 2021.
- Persons who become members of the Company after despatch of Notice of AGM and holding shares on the cut-off date i.e. September 10, 2021 may cast their vote by obtaining their user ID and password for e-voting by sending a request to [evoting@bgrd.com](mailto:evoting@bgrd.com). However, if they are already registered with NSDL for remote e-voting they can use their existing user ID and password for casting their vote.
- Person whose names are recorded in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- Members may attend and participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting. However, they shall not be entitled to vote again at the meeting.
- The facility for voting shall also be made available during the 35th AGM for those members who have not cast their vote by remote e-voting.
- The Company has appointed R. Srishankar, Associates, Company Secretaries as the scrutineer to scrutinize the remote e-voting process and e-voting during the AGM in a fair and transparent manner.
- Members facing any technical issue during e-voting and in login before / during the AGM can contact NSDL helpline by sending a request to [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) or call at toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30.
- Members attending the AGM through VC/OAVM shall be required for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act

for BGR Energy Systems Limited  
**R. Ramesh Kumar**  
Director & Secretary

**Place: Chennai**  
**Date: August 19, 2021**

**NOTICE**

**Declaration of Distribution of Income & Capital (previously Referred as Dividend) Under Axis Equity Saver Fund and Axis Equity Hybrid Fund**

Axis Mutual Fund Trustee, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution of Income & Capital (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of following schemes, the particulars of which are as under:

Name of the Scheme(s)/ Plan(s)	Quantum of IDCW (₹ per unit)	Record Date*	Face Value (₹ per Unit)	NAV as on August 18, 2021 (₹ per unit)
Axis Equity Saver Fund - Regular Plan - Monthly IDCW Option	0.0625			12.48
Axis Equity Saver Fund - Direct Plan - Monthly IDCW Option	0.0625			13.48
Axis Equity Hybrid Fund - Regular Plan - Monthly IDCW Option	0.08	August 25, 2021*	10	13.99
Axis Equity Hybrid Fund - Direct Plan - Monthly IDCW Option	0.08			14.67

\* As declared by the amount of applicable statutory levy, if any, or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

**Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW options of the scheme(s)/plan(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.**

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the said scheme(s)/plan(s) at the close of business hours on the record date and to the unit holders whose names appear in the physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) as at the close of the business hours on the record date. Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ex-distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date, the entire available distributable surplus in the scheme(s)/plan(s) will be declared as Distribution. Investors are requested to kindly take note of the above.

For Axis Asset Management Company Limited  
(CIN - U65991MH2009PLC189558)  
(Investment Manager to Axis Mutual Fund)

**Place: Mumbai**  
**Date: August 19, 2021**  
**No. : 31/2021-22**

Sd/-  
**Chandresh Kumar Nigam**  
Managing Director & Chief Executive Officer

**Axis Mutual Fund**

Axis House, First Floor, C2, Wallia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India.  
TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: [customerservice@axisfm.com](mailto:customerservice@axisfm.com), WEBSITE: [www.axisfm.com](http://www.axisfm.com), EASYCALL: 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211



जारी नोटिस

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

साप्ताहिक कंपनी वित्तिय व्यापारिककरण

कंपनी वित्तिय व्यापारिककरण... कंपनी वित्तिय व्यापारिककरण...

The spirit of Mumbai in now 93 years old! FREE PRESS 93

PUBLIC NOTICE Under instructions of our clients, we are investigating the title of Mr. Nakuul Ravi Arya...

Table with 4 columns: No., Name, Address, Contact Info. Contains various notices and advertisements.

दिनांक: २०/०८/२०२१

जारी नोटिस

हाचा जारी नोटिसाची ही प्रत... जारी नोटिसाची ही प्रत...

जारी नोटिस हाचा जारी नोटिसाची ही प्रत... जारी नोटिसाची ही प्रत...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

साप्ताहिक कंपनी वित्तिय व्यापारिककरण... कंपनी वित्तिय व्यापारिककरण...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

वेदांता लिमिटेड वेदांता लिमिटेड वेदांता लिमिटेड वेदांता लिमिटेड

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that all that my client has agreed to purchase and execute necessary sale deed of residential flat...

नमुना - ३

(निमूण ३) या उपविधा (११(२-५) ध्यायात समाविष्ट असलेल्या मालकीदारांनी...

ORGANIC COATINGS LTD. (CIN L24220MH1965PLC013187) Registered Office: U-101 No. 405, Atlanta Estate...

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 56th ANNUAL GENERAL MEETING OF ORGANIC COATINGS LIMITED

NOTICE is hereby given that the 56th Annual General Meeting of the Company will be held on Monday, the 13th September, 2021 at 3.00 p.m. through Video Conference...

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

दि बाँम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब लि.

CIN No. : U92410MH1927NPL001307

नोटिस: सदर नोटीस ही सारसादना घेण्यात येण्याचा 01/2021-22 साठीचा अतिरिक्त संवसाराचा सभेसाठी घेण्यात येत आहे (EGM) चे बाँम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब लि. ही सारसादनाती सभस हजेरी किंवा व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग ("VC") किंवा अन्य ऑडिओ व्हिडिओ साधनांच्या माध्यमांनी ("OAVM") द्वारे सविचार विनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 पर्यंत सभेत बसणे केलेले कार्यवाही सोडून घेतली जाईल...

नोटिस: सदर नोटीस ही सारसादना घेण्यात येण्याचा 01/2021-22 साठीचा अतिरिक्त संवसाराचा सभेसाठी घेण्यात येत आहे (EGM) चे बाँम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब लि. ही सारसादनाती सभस हजेरी किंवा व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग ("VC") किंवा अन्य ऑडिओ व्हिडिओ साधनांच्या माध्यमांनी ("OAVM") द्वारे सविचार विनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 पर्यंत सभेत बसणे केलेले कार्यवाही सोडून घेतली जाईल...

DESCRIPTION OF THE RESIDENTIAL FLAT PREMISES ABOVE REFERRED TO THE SCHEDULE. Residential Flat bearing No. C-2702 advertisement 177.07 sq. ft. area...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना

बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...

जारी सूचना बचत बचत देवाचें वेदिकाचे मालकीदार... मालकीदार... मालकीदार...